



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २७-ऑक्टोबर ३, २०१८/आश्विन ५-११, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४५.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक अमनपा-आयुक्त-ससंनर-फेरबदल-२१८८-२०१८.—

अमरावती शहराची मंजूर विकास योजना (सु.) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना टिपीएस-२८९२/११८०/सीआर/१०-९२ (बी)/युडी-१३, दि. ४-१२-१९९२ अन्वये मंजूर केली असून पुढे ती दि. २५-२-१९९३ पासून अंमलात आली आहे. अमरावती महानगरपालिकेने या मंजूर विकास योजनेच्या आराखड्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालील अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

अनुसूची

अ. क्र.	प्रस्तावित फेरबदल	शहर सुधार सभा ठराव क्रमांक/दिनांक	सर्वसाधारण सभेने कायम केल्याचा दिनांक
(१)	(२)	(३)	(४)
१	मौजे रहाटगाव सर्व्हे ४/२ क्षेत्र ०.४३ हे. आर व सर्व्हे क्र. ४/३ क्षेत्र ०.४३ हे. आर अशी एकूण ०.८६ हे. आर जागा कृषी वापर क्षेत्रातून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत.	२९ दि. ०४/०४/२०१८	दि. १६/०४/२०१८

आयुक्त, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालून स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना/हरकती प्राप्त होतील, त्यावर उक्त फेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.

अमरावती :
दिनांक १४ सप्टेंबर २०१८.

(अवाच्य),
आयुक्त,

अमरावती महानगरपालिका, अमरावती.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६.

BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. AMC-Commissioner-JDTP-Modification-2188-2018.—

The Development Plan of Amravati (R.) has been sanctioned by the Government in Urban Development Department by Notification No. TPS-2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Dated 4th December 1992 and it has come into force with effect from 25th February 1993. Amravati Municipal Corporation through its General Body resolution intends to make the following modification u/s 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to the sanctioned Development Plan of Amravati (Revised).

SCHEDULE

Sr. No.	Proposed Modification	Shahar Sudhar Samiti Resolution No. & Date	General Body Meeting Confirmation Date
(1)	(2)	(3)	(4)
1	Land out of Survey No. 4/2, area 0.43 H. A. & 4/3 area 0.43 H. A. Mouze Rahatgaon admeasuring Total 0.86 H. A. shown on D.P. in Agricultural Zone is proposed to be deleted from Agricultural Zone the land so released included in as Residential Zone.	29 Dt. 04/04/2018	Dt. 16/04/2018

The copies of the plan showing the abovesaid proposed modification in the Development Plan of Amravati (R.) signed and dated by the Commissioner, Municipal Corporation, Amravati, kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by the public during office hours on all working days.

The suggestions and objections from any person received in writing by the Municipal Corporation, Amravati in respect of the abovesaid modifications to the Development Plan of Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in the *Official Gazette* shall be considered by this Corporation before submitting it to Government for sanction.

Amravati :
Dated the 14th September 2018.

(Illegible),
Commissioner,
Amravati Municipal Corporation,
Amravati.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७.

सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

आदेश

क्रमांक प्रा.यो.अम.-कलम-२०-प्र.क्र. २-१६-सहसंचाअम-१९२.—

ज्याअर्थी, अमरावती प्रादेशिक योजना (यापुढे “उक्त प्रादेशिक योजना” असे संबोधिले आहे) शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिले आहे) चे कलम १५ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-२८८७-प्र.क्र. १९६-नवि-१३, दिनांक २९ मे, १९९३ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ ऑगस्ट, १९९३ पासून अंमलात आलेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेतील मौजे चांदुर बाजार, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती येथील शेत सर्व्हे क्र. ७५/३ मधील क्षेत्र २.१२ हेक्टर क्षेत्र (यापुढे ज्यास “उक्त जमीन” असे संबोधले आहे) कृषी विभागात/ना-विकास विभागात समाविष्ट आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार उक्त प्रादेशिक योजनेमधील, उक्त क्षेत्र भाग नकाशावर दर्शविलेल्या रस्त्याच्या जाळ्यासह कृषी विभागातून/ना-विकास विभागातून वगळून खालील अटीच्या अधिन राहून रहिवास विभागात समाविष्ट करणे बाबत “शासनाचे” मत झाले आहे. (यापुढे ज्यास “उक्त फेरबदल” असे संबोधले आहे);

अट क्रमांक १ :— फेरबदलाखालील क्षेत्राचा अभिन्यास करतांना त्यामध्ये अनिवार्य १०% खुल्या जागेव्यतिरिक्त १०% सुविधा क्षेत्र सोडण्यात यावे.

अट क्रमांक २ :— फेरबदलाखालील क्षेत्रात जमीन मालक/विकासकर्ते यांनी पिण्याचे पाणी पुरवठा, गटार जाळे, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल.

अट क्रमांक ३ :— फेरबदलाखालील जमिनीत जर अभिन्यासात भूखंड पाडून विक्री करणे प्रस्तावित असेल तर अभिन्यासातील मुलभुत सुविधांचा विकास व भूखंड विक्रीसाठी खालीलप्रमाणे बंधने राहतील. जिल्हाधिकारी यांनी सदर बाबींवर नियंत्रण ठेवावे.

(अ)	अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यावर	एकूण २५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(ब)	सुमारे ४०% मुलभुत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ५०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(क)	सुमारे ६०% मुलभुत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ७५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(ड)	सुमारे ८०% मुलभुत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ९०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(इ)	सुमारे १००% मुलभुत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण १००% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २०, पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार शासन नोटीस क्रमांक टिपीएस-२८१२-९३६-प्र.क्र.२०६अ-२०१२-नवि-३०, दिनांक ६ सप्टेंबर, २०१४ अन्वये प्रस्तावित फेरबदलाबाबत जनतेकडून विहित मुदतीत सूचना/हरकती दाखल करणा-यांना सुनावणी देण्याकरीता व शासनास अहवाल सादर करण्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम १६२ (२) अन्वये “अधिकारी” म्हणून सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली होती. (यापुढे “उक्त अधिकारी” असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, शासन निर्णय क्रमांक टिपीएस-१८१५-प्र.क्र. ४९-१५-नवि-१३, दिनांक ०६-०५-२०१५ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये फेरबदलाद्वारे मंजूर प्रादेशिक योजनेमधील जमीन वापर विभाग बदल करण्यासाठी विभागीय स्तरावर प्रस्ताव छाननी समिती (यापुढे “समिती” असे संबोधिले आहे) स्थापन करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त समितीने दिनांक २९-०३-२०१६ रोजी झालेल्या सभेमध्ये समितीचे सदस्यांचा सल्ला घेतल्यानंतर, उक्त प्रादेशिक योजनेत उक्त जमीन कृषी विभागातून वगळून काही अटीच्या अधिन राहून रहिवास विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे समितीचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, शासन निर्णय क्रमांक टिपीएस-१८१५-प्र.क्र. ४९-१५-नवि-१३, दिनांक ११-०६-२०१५ अन्वये संबंधीत विभागीय सहसंचालक यांना उक्त अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये अधिसूचना निर्गमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्यात आलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या जमीन वापर बदलाच्या धोरणानुसार मौजा चांदुर बाजार, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती मधील सर्व्हे नं. ७५/३ क्षेत्र २.१२ हेक्टर क्षेत्रासाठी जमीन मालक यांनी जमीन वापर बदलाचे अधिमूल्याचा भरणा शासकीय कोषागार, अमरावती येथे जमा केला आहे ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम २० चे पोट-कलम (४) व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती उक्त जमिनीबाबत प्रस्तावित फेरबदलास पुढीलप्रमाणे मंजुरी देत आहे. व त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीची दिनांक २९ मे, १९९३ ची अधिसूचना पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

“उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या अधिसूचनेच्या फेरबदल नोंदीखालील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.”

नोंद

१. अमरावती क्षेत्राच्या प्रादेशिक योजनेतील मौजे चांदुर बाजार, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती येथील शेत सर्व्हे क्र. ७५/३ मधील २.१२ हेक्टर क्षेत्र खालील अटीच्या अधिन राहून व भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे रस्त्याच्या जाळ्यासह कृषी विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

अट क्रमांक १ :— फेरबदलाखालील क्षेत्राचा अभिन्यास करतांना त्यामध्ये अनिवार्य १०% खुल्या जागेव्यतिरिक्त १०% सुविधा क्षेत्र सोडण्यात यावे.

अट क्रमांक २ :— फेरबदलाखालील क्षेत्रात जमीन मालक/विकासकर्ते यांनी पिण्याचे पाणीपुरवठा, गटार जाळे, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल.

अट क्रमांक ३ :— फेरबदलाखालील जमिनीत जर अभिन्यासात भूखंड पाडून विक्री करणे प्रस्तावित असेल तर अभिन्यासातील मूलभूत सुविधांचा विकास व भूखंड विक्रीसाठी खालीलप्रमाणे बंधने राहतील. जिल्हाधिकारी, अमरावती यांनी सदर बाबींवर नियंत्रण ठेवावे.

(अ) अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यावर	एकूण २५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(ब) सुमारे ४०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ५०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(क) सुमारे ६०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ७५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(ड) सुमारे ८०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण ९०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
(इ) सुमारे १००% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण १००% भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.

वरील कोणत्याही अटीचे उल्लंघन झाल्यास रेखांकन व अकृषक परवानगी रद्द करण्यास पात्र राहिल.

तसेच जर अभिन्यासात समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल तर, जिल्हाधिकारी यांनी विहित केल्यानुसार सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

०२. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

(१) जिल्हाधिकारी, अमरावती.

(२) सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती.

(३) सहाय्यक संचालक, नगर रचना, अमरावती शाखा, अमरावती.

ह. ज. नाझीरकर,

सदस्य सचिव,

प्रस्ताव छाननी समिती, अमरावती

तथा

सहसंचालक, नगर रचना,

अमरावती विभाग, अमरावती.

अमरावती :

दिनांक ११ सप्टेंबर, २०१८.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४८.

BY MEMBER SECRETARY, ZONE CHANGE COMMITTEE AND
JOINT DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

ORDER

No. R.P.Amt-Sect-20-C.R.-3-16-Jdtpamt-992.—

Whereas, the Regional Plan of Amravati Region (hereafter referred in as the “said Regional Plan”) has been sanctioned *vide* Government Notification of the Urban Development Department under Section 15 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) *vide* Notification No. TPS-2887-CR-196-UD-13, dated the 29th May, 1993 and has come into force with effect from the 15th August, 1993;

And whereas, in the said Regional Plan, the land bearing Survey No. 75/3 Area 2.12 Ha. of Mouje Chandur Bazar, Tal. Chandur Bazar, Distt. Amravati (hereinafter referred to as the “said land”) is included in Agricultural Zone/No Development Zone;

And whereas, as provided in sub-section (2) of Section 20 of the said Act. The Government of Maharashtra is of the opinion that the said Land, should be deleted from Agricultural Zone/No Development Zone and be included in Residential Zone, along with the road

network shown on part Plan subject to the following condition (hereinafter referred as “the said Modification”).—

Condition No. 1 : While preparing the lay-out in respect of the said lands under modification, apart from the compulsory 10% open space, 10% space shall be kept for public amenities.

Condition No. 2 : It shall be the responsibility of the concerned Land Owner/ Developer to provide basic infrastructure and civic amenities like drinking water supply, sewerage network, roads, solid waste management, waste water treatment plant *etc.* in the said lands under modification.

Condition No. 3 : If the said lands under modification are proposed to be developed by way of plotted lay-out, then sale of plots shall be monitored by the Collector, Amravati in relation to development of civic amenities as per the stages given below.—

- (i) After final approval of lay-out . . . Sale of 25% of total Plots shall be permissible.
- (ii) After completion of 40% of Civic Amenities . . . Sale of 50% of total Plots shall be permissible.
- (iii) After completion of 60% of Civic Amenities . . . Sale of 75% of total Plots shall be permissible.
- (iv) After completion of 80% of Civic Amenities . . . Sale of 90% of total Plots shall be permissible.
- (v) After completion of 100% of Civic Amenities . . . Sale of 100% of total Plots shall be permissible.

And whereas, the notice for the Proposed Modification, under the powers conferred by Section 20 (3) of the said Act, was published by the Government *vide* Urban Development Department Notice No. TPS-2812-936-C.R.-206A-2012-UD-30, dated 6th September, 2014 inviting objections and suggestions from the general public and the Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati was appointed as the officer (hereinafter referred to as the “said Officer” to hear the suggestions/objections received within the stipulated period only and to submit his report on the same to the Government;

And whereas, Government has constituted Zone Change Committee (hereinafter referred to as “said Committee”) *vide* Notification No. TPS-1815-C.R. 49-15-UD-13, dated 6th May, 2015 for zone change proposals of sanctioned Regional Plan;

And whereas, said committee’s meeting was held on 29-03-2016; and after consulting the committee members “said committee” is of the opinion, that the said land should be deleted from Agricultural Zone and include in Residential Zone, subject to certain condition;

And whereas, Government by Order No. TPS-1815-C.R. 49-15-UD-13, dated 11th June, 2015 has delegated power to the Joint Director of Town Planning of respective Division to notify under sub-section (4) of Section 20 of said Act ;

And whereas, as per zone change policy of Government, the owners of S. No. 75/3, Mouje Chandur Bazar, Tal. Chandur Bazar, Dist. Amravati have deposited the premium for land in the Government Treasury, Amravati.

Now, therefore, in exercise of the power conferred under sub-section (4) of Section 20 of the said Act, the Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati hereby sanctions the proposed Modification in respect of the said land and for that purpose amends the above referred Notification dated the 29th May, 1993 as follows.—

“In the Schedule of Modification appended to the Notification dated the 29th May 1993 sanctioning the said Regional Plan the following new entry shall be added after the last entry.”

ENTRY

1. In the Regional Plan of Amravati Region the land bearing Survey No. 75/3 Area 2.12 Ha. of Mouje Chandur Bazar, Tal. Chandur Bazar, Dist. Amravati is deleted from Agricultural Zone and included in Residential Zone along with the road network as shown in the part plan subject to the following conditions.—

Condition No. 1 : While preparing the lay-out in respect of the said lands under modification, apart from the compulsory 10% open space, 10% space shall be kept for public amenities.

Condition No. 2 : It shall be the responsibility of the concerned Land Owner/ Developer to provide basic infrastructure and civic amenities like drinking water supply, sewerage network, roads, solid waste management, waste water treatment plant etc. in the said lands under modification.

Condition No. 3 : If the said lands under modification are proposed to be developed by way of plotted lay-out, then sale of plots shall be monitored by the Collector, Amravati in relation to development of civic amenities as per the stages given below.—

- (i) After final approval of lay-out . . Sale of 25% of total Plots shall be permissible.
- (ii) After completion of 40% of Civic Amenities . . Sale of 50% of total Plots shall be permissible.
- (iii) After completion of 60% of Civic Amenities . . Sale of 75% of total Plots shall be permissible.
- (iv) After completion of 80% of Civic Amenities . . Sale of 90% of total Plots shall be permissible.
- (v) After completion of 100% of Civic Amenities . . Sale of 100% of total Plots shall be permissible.

If Group Housing Scheme is proposed in the lay-out then the occupancy certificate shall not be given unless civic amenities specified by the Collector are fully developed.

In case breach of any of the above conditions, lay-out approval and non agriculture permission shall be liable to be cancelled.

2. The copy of part plan showing the above sanctioned modification shall be kept open for inspection by general public during office hours on all working days for a period of one month at the following offices :—

- (1) The Collector, Amravati.
- (2) The Joint Director of Town Planning, Amravati Division, Amravati.
- (3) The Assistant Director of Town Planning, Amravati Branch, Amravati.

Amravati :
Dated the 11th September 2018.

H. J. NAZIRKAR,
Member Secretary,
Zone Change Committee, Amravati
Or
Joint Director of Town Planning,
Amravati Division, Amravati.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिध्द झालेल्या आहेत

१८

बुधवार, सप्टेंबर १२, २०१८/भाद्रपद २१, शके १९४०

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-६-नपाप्र-अका-कावि-३६१-२०१८.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी, आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, अकोला या प्रगटनाद्वारे जाहीर करतो की, बारशिटाकली नगर पंचायतीच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१८ (गुरुवार) रोजी अकोला जिल्ह्यातील बारशिटाकली नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत खालील अनुसूचिचे स्तंभ (२) मध्ये दर्शविलेल्या नगर पंचायतीकरिता त्यांच्या नावासमोर स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले उमेदवार हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	नगर पंचायतीचे नाव	निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव
(१)	(२)	(३)
१	बारशिटाकली	बोबडे सौ. मनिषा भारत

आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी,

अकोला.

अकोला :

दिनांक १० सप्टेंबर २०१८.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७९.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-6-MCA-AK-WS-361-2018.

As required under Section 51-A(4) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965, I Astikkumar Pandey (IAS), Collector, Akola hereby publish name of Vice-President of the Nagar Panchayat, Barshitakli for which the election have been held on 23rd August 2018 (Thursday) as shown below Schedule in Col. No. (3) is elected for the Nagar Panchayat shown in the Col. No. (2).

SCHEDULE

Sr. No.	Name of Nagar Panchayat	Name of the Vice-President who is elected
(1)	(2)	(3)
1	Barshitakli	Bobade Sau. Manisha Bharat

Akola :

Dated the 10th September 2018.

ASTIKKUMAR PANDEY (I.A.S.),

Collector,

Akola.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-६-नपाप्र-अका-कावि-३६२-२०१८.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २०(१) मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी, आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, अकोला या प्रगटनाद्वारे जाहीर करतो की, बारशिताकली नगर पंचायतीच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१८ (गुरुवार) रोजी अकोला जिल्ह्यातील बारशिताकली नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत खालील अनुसूचिचे स्तंभ (२) मध्ये दर्शविलेल्या नगर पंचायतीकरिता त्यांच्या नावासमोर स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले उमेदवार हे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र. (१)	नगर पंचायतीचे नाव (२)	निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव (३)
१	बारशिताकली	श्री. श्रावण रामदास भातखडे

आस्तिककुमार पाण्डेय (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी,
अकोला.

अकोला :
दिनांक १० सप्टेंबर २०१८.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८१.

BY COLLECTOR

ORDER

No. Desk-6-MCA-AK-WS-362-2018.

As required under Section 20(1) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965, I, Astikkumar Pandey (IAS), Collector, Akola hereby publish name of Nominated Councillor of the Nagar Panchayat, Barshitakli for which the election have been held on 23rd August, 2018 (Thursday) as shown below Schedule in Col. No. (3) is elected for the Nagar Panchayat shown in the Col. No. (2).

SCHEDULE

Sr. No. (1)	Name of Nagar Panchayat (2)	Name of the Nominated Councillor who is elected (3)
1	Barshitakli	Shravan Ramdas Bhatkhade

Akola :
Dated the 10th September 2018.

ASTIKKUMAR PANDEY (I.A.S.),
Collector,
Akola.